



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
अधिसभेच्या २३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
शुक्रवार, दि.११ डिसेंबर, २०२० दुपारी १२:०० वा.



अधिसभेची २३ वी बैठक शुक्रवार दि.११ डिसेंबर, २०२० रोजी Google Meet द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने मा. कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सींगने उपस्थित असलेले सदस्य खालीलप्रमाणे:

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. शं. द. नवले - प्र. अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा	सदस्य
४)	प्राचार्य डॉ.शं.कि.पाटील-प्र.अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा	सदस्य
५)	डॉ. वि. ल. कदम, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा	सदस्य
६)	डॉ. वि. पां. शिखरे, प्र. अधिष्ठाता, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा	सदस्य
७)	सीए श्रे. हु. शहा, प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	सदस्य
८)	सीए श्रे. हु. शहा, वित्त व लेखा अधिकारी	सदस्य
९)	प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे, प्र. संचालक, ज्ञानस्रोत केंद्र	सदस्य
१०)	डॉ. व. गु. कोरे, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ	सदस्य
११)	प्राचार्य डॉ. सु. कि. पवार, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण	सदस्य
१२)	प्राचार्य डॉ. गु. नि. चिट्टे	सदस्य
१३)	प्राचार्य डॉ. सु. श्री. गोरे	सदस्य
१४)	प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी	सदस्य
१५)	प्राचार्य डॉ. द. शा. परिचारक	सदस्य
१६)	प्राचार्य डॉ. रा. रा. पाटील	सदस्य
१७)	प्राचार्य डॉ. भि. मु. भांजे	सदस्य
१८)	प्राचार्य डॉ. श्रीमती कि. अ. पांडे	सदस्या
१९)	श्री. सं. स. नवले	सदस्य
२०)	डॉ. ब. पां. रोंगे	सदस्य
२१)	श्री. अ. कि. आवळे	सदस्य
२२)	कु. स्व. ज. मोहिते-पाटील	सदस्या
२३)	डॉ. ह. कृ. आवताडे	सदस्य
२४)	डॉ. चं. स. चव्हाण	सदस्य
२५)	डॉ. म. शं. कलशेट्टी	सदस्य

२६)	डॉ. गं. धु. बिराजदार	सदस्य
२७)	डॉ. तु. वि. शिंदे	सदस्य
२८)	डॉ. सु. कु. शिंदे	सदस्य
२९)	डॉ. श्रीमती भा. दि. रेवडकर	सदस्या
३०)	डॉ. रा. शि. मेंते	सदस्य
३१)	प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे	सदस्य
३२)	डॉ. श्रीमती मा. ज. पाटील	सदस्या
३३)	कु. अ. चं. चव्हाण	सदस्या
३४)	श्री. शे. शं. साळुंके	सदस्य
३५)	श्री. स. मा. गायकवाड	सदस्य
३६)	श्री. सु. तु. सरवदे	सदस्य
३७)	श्री. गि. फु. राणे	सदस्य
३८)	श्रीमती प. र. नागणसुरे	सदस्या
३९)	अॅड. अ. शि. कळके	सदस्य
४०)	श्री. ग. रे. धरणे	सदस्य
४१)	डॉ. म. बा. देशमुख	सदस्य
४२)	श्री. सि. भै. पाटील	सदस्य
४३)	श्री. शि. ब. हिरेमठ	सदस्य
४४)	श्री. अ. बा. संगवे	सदस्य
४५)	प्रा. डॉ. वि. भा. घुटे, प्र. कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष आणि अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच नव्याने नामनिर्देशित / नियुक्त झालेले डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरु, प्राचार्य डॉ. शं. द. नवले - प्र. अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील - प्र. अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ. वि. पां. शिखरे, प्र. अधिष्ठाता, आंतर-विद्याशाखीय विद्याशाखा व प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे, प्र. संचालक, ज्ञानस्रोत केंद्र यांची ही पहिलीच बैठक असल्याने अधिसभेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच यापूर्वी प्र. अधिष्ठाता पदी कार्यरत प्राचार्य डॉ. वि. पां. उबाळे, प्राचार्या डॉ. श्रीमती कि. अ. पांडे व प्राचार्य डॉ. सु. श्री. गोरे, तर सहयोगी अधिष्ठाता पदी कार्यरत डॉ. स. र. गेंगजे व प्राचार्य डॉ. एम.कृष्णमुर्ती हे कार्यरत असताना विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकासासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

अनुपस्थिती :

अधिसभेच्या या बैठकीस प्राचार्य डॉ. अ. बा. शिंगाडे, डॉ. ता. ज. फुलारी, अॅड श्रीमती नि. सु. मंकणी व डॉ. स. भा. चौधरी यांनी पत्राद्वारे/दूरध्वनीद्वारे/ई-मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली.

डॉ.ध.र.माने, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे, डॉ.दि.रा.नंदनवार, प्र. सहसंचालक, (तंत्र शिक्षण), मा. शिक्षण संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी, श्री.प्र.त्रं.पाटील, श्री.र.ब.शिंदे, श्री.रा.शि.गायकवाड, श्री.ए.अ.आ.शेख, श्री.ता.ज.गावडे, श्री.दि.अ.चव्हाण, श्री.म.म.अनासपुरे, श्री.मो.श्या.डांगरे, श्रीमती रे.अ.महागांवकर, श्रीमती अ.अ.तडवळकर व श्री.सु.मा.ठाकूर, विधानपरिषद सदस्य हे या अधिसभेच्या बैठकीस अनुपस्थित होते.

कुलसचिवांनी परिनियम ४७४ (१) नुसार, मा. कुलगुरुंना अधिसभेच्या बावीसाव्या बैठकीपासून या बैठकीदरम्यानच्या कालावधीतील विद्यापीठातील घडामोडीचा आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती केली व त्याप्रमाणे मा. कुलगुरुंनी खालीलप्रमाणे अहवाल सादर केला.

कुलसचिव कार्यालय:

- १) कोराना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाचा “१६ वा वर्धापन दिन” कार्यक्रम दि.१ ऑगस्ट, २०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे हे होते.
- २) विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त प्रदान करण्यात येणारे जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी या पुरस्कारांसाठी दैनिक वृत्तपत्रांमधून जाहीर आवाहन करण्यात आले असून, पुढील कार्यावाही सुरु आहे.
- ३) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या भरती करीता शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.
- ४) देश आणि विदेशात सध्या कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून जैव विज्ञान संकुल व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग सुरु करण्याची प्रक्रिया चालू आहे.
- ५) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता विद्यापीठ परिसरातील संकुलाकरीता कंत्राटी शिक्षकीय पदे भरणेसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत Online Video Conferencing द्वारे घेण्यात आली. निवड समितीने शिफारस केल्यानुसार कंत्राटी सहायक प्राध्यापक पदाचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले.
- ६) दि. ६ मार्च २०२० रोजी कोव्हिड आजार बद्दल जनजागृती करण्यासाठी छ.शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विठ्ठल धडके यांच्या व्याख्यानाचे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामार्फत आयोजन करण्यात आलेले होते.
- ७) दि. ६ एप्रिल, २०२० रोजी आरोग्य विज्ञान संकुल व आरोग्य केंद्र यांच्यावतीने कोव्हिड वॉरीयर्स नावाने व्हाटसएप समूह तयार करण्यात आला.

- ८) काही स्वयंसेवक हे सिव्हील रुग्णालय, सोलापूर यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सोरेगाव येथील Swab Collection केंद्र येथे रुजू झाले. या केंद्रात त्यांनी तेथील वैद्यकीय पथकास मदत केली. यातील काही स्वयंसेवकांनी Swab घेण्याचे प्रशिक्षण घेतले.
- ९) योग शिक्षक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. राहुल नवले यांनी सिंहगड कोव्हीड केअर सेंटर येथे तसेच श्री.शिवानंद पाटील यांनी केटरिंग महाविद्यालय येथील कोव्हीड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या रुग्णांना योग व प्राणायामांचे प्रशिक्षण दिले.
- १०) काही स्वयंसेवक हे शहर व ग्रामीण पोलीस आयुक्तालयाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, पोलीस मित्र म्हणून रुजू झाले. ते लॉकडाऊन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत होते.
- ११) दि. २ ऑगस्ट, २०२० रोजी आरोग्य केंद्र, आरोग्य विज्ञान संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने Role of Yoga and Acupressure in Fight Against COVID-१९: A Realistic Approach या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. सदर वेबिनारमध्ये राज्य व देशभरातून ७०० हून अधिक लोक सहभागी झालेले होते.
- १२) दि. १३ ऑगस्ट, २०२० रोजी अवयवदान याविषयावर आधारित डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील डॉ. धडके यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते.
- १३) विद्यापीठ परिसरात रुसा निधी अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीमधून मुलांच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव राजभवन कार्यालयाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
- १४) विद्यापीठ परिसारातील उपहारगृहाचे नुतनीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
- १५) विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे पाया भरण्याचे बांधकाम पूर्ण झाले असून पुढील बांधकामास सुरुवात झाली आहे.
- १६) विद्यापीठ परिसरामध्ये वृक्षारोपणाचा “३३ कोटी वृक्ष लागवड” उपक्रम सुरु आहे.
- १७) विद्यापीठाचे सर्व इमारतीचे फायर अॅन्ड सेफ्टी करीता अंदाजपत्रक तयार करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
- १८) दि. २७ फेब्रुवारी, २०२० रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभाग:

- १९) पेट-७ मधील विविध विद्याशाखांच्या विषय निहाय सीआरसी/डीआरसीच्या बैठका घेऊन प्रथम प्रवेश फेरीमध्ये (First Round) एकूण ३९ विषयांच्या ४५३ विद्यार्थ्यांना Provisional Admission Letter देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी ६ प्रतीमध्ये कच्चा संशोधन आराखडा (Research Proposal) सादर केले आहेत.
- २०) ज्या पीएच.डी. विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा घेऊन Declaration of Result देण्यात आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची नावे Notification-X मध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु आहे.
- २१) दि. ०१ जानेवारी ते दि. ३० जून, २०२० या दरम्यान शाखानिहाय ऑनलाईन २२ व ऑफलाईन ०८ असे एकूण ३१ पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा घेण्यात आल्या आहेत.
- २२) विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाचे ४० अनुदानित व ६१ विनाअनुदानित महाविद्यालयाकडील शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन करण्याकरीता तपासणीसूची अद्यावत करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
- २३) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर संलग्नीकरणाचे नूतनीकरण व नैसर्गिक विस्ताराकरीता स्थानिक चौकशी समितीच्या प्राप्त झालेल्या

अहवालानुसार विद्यापरिषदेसमोर विषय ठेवून प्राप्त झालेल्या ठरावानुसार पत्र देण्यात आलेले आहेत.

- २४) सन २०२१-२२ या वर्षाचा बृहत आराखडा शासनास सादर करण्यात आलेला आहे.
- २५) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर व वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळणेकामीचे प्रस्ताव विहित मान्यतेने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना पाठविण्यात येत आहेत.
- २६) विद्यापीठ संलग्नित महाविद्यायातील ३५ शिक्षकांना चेंजस-इन स्टाफ मान्यता देण्यात आले.
- २७) शै. वर्ष २०१७-१८ मधील Seed Money for Researchers या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मंजूर झालेल्या शिक्षकांचे अंतिम अहवाल मागविण्यात आले आहेत.
- २८) संलग्नित महाविद्यायातील ०७ महाविद्यालयाला सेवानिवृत्त प्राचार्यांसाठी मुदत वाढ देण्यात आली.
- २९) विद्यापीठ संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील ६६३ शिक्षकांना आणि विनाअनुदानित महाविद्यालयातील ३५४ असे एकूण १०१७ शिक्षकांना C.H.B. पदाची मान्यता देण्यात आली.
- ३०) दि. ०८/०२/२०२० रोजी विज्ञान तंत्रज्ञानासाठी 'संपत्ती निर्माती' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेस प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
- ३१) दि. ०९/०२/२०२० रोजी 'तयारी ज्ञानयुगासाठी' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेस प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉ. जेष्ठराज जोशी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
- ३२) दि. १५/०६/२०२० रोजी ऑनलाईन पध्दतीने Participate Methods for Online Teaching and Learning चे आयोजन करण्यात आले होते.
- ३३) दि. २९/०६/२०२० रोजी Is the GER right parameter to measure access for Developing Countries चे आयोजन करण्यात आलेले होते.
- ३४) दि. १७/०७/२०२० ते २१/०७/२०२० रोजी Workshop on e-Learning and e-Content development चे आयोजन करण्यात आलेले होते.
- ३५) दि. १२/०९/२०२० रोजी MSME's and Role of Universities चे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये मा.नितीन गडकरी, Minister of Micro Small and Medium Enterprises Govt.of India, महामहीम राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी, ऑनलाईन उपस्थित होते.
- ३६) राज्य प्रकल्प सहसंचालक, यांचे पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठास रु. ५,००,००,०००/- निधी विद्यापीठास प्राप्त झाला आहे.

परीक्षा व मूल्यमापन विभाग:

- ३७) परीक्षा विभागाच्या कामकाजामध्ये ICT चा वापर करून बहुतांश कामकाज हे पेपरलेस केलेले आहे.
- ३८) मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माहे ऑक्टोबर, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माहे मार्च, २०२० च्या परीक्षा या प्रथमच ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आल्या आहेत.
- ३९) माहे मार्च/एप्रिलच्या परीक्षा या ऑक्टोबर, २०२० मध्ये घेण्यात आल्या असून एकूण परीक्षांपैकी १२५ निकाल २३ दिवसात जाहीर करण्यात आले आहेत.
- ४०) पीएच.डी. घोषणापत्र व एम.फिल घोषणापत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले.

वित्त व लेखा विभाग :

- ४१) वित्त व लेखा विभागाकडील केंद्रीय खरेदी विभागामार्फत खरेदी/निविदा/ई-टेंडर इ. संपूर्ण प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्यात येत आहे.
- ४२) विद्यापीठातील विविध प्रकारची देयके ही ऑनलाईन (NEFT) द्वारे विद्यापीठाकडून Corporate Internet Banking च्या माध्यमातून आदा करण्याबाबत प्रस्तावित आहे. संबंधितांच्या खात्यात जलदगती रक्कम जमा होईल.
- ४३) विद्यापीठाकडून QR CODE द्वारे रक्कम जमा करण्याची सुविधा सर्वाकरिता उपलब्ध करून देण्याची बाबही प्रस्तावित आहे. त्यामुळे महाविद्यालये विद्यार्थी व सर्व संबंधितांना त्यामुळे UPI द्वारे रक्कम तात्काळ पाठविणे शक्य होईल.

ज्ञानस्रोत केंद्र :

- ४४) ज्ञानस्रोत केंद्राने KOHA Library Management Software online Public Assess Catalogue चे (OPAC) Link ही विद्यापीठाच्या Knowledge Resource Center मथळ्याखाली दिली आहे. विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांची यादी यावर पाहू शकतात.
- ४५) दिव्यांगाकरीता ४१५ ब्रेल पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे.

क्रीडा विभाग :

- ४६) प्रस्तुत विद्यापीठाचे जलतरण तलाव व इनडोअर हॉल हे प्रस्ताव केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाकडून खेळो इंडिया-नॅशनल प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्पोर्ट्स या योजने अंतर्गत प्रस्ताव खेळो इंडिया कार्यालय, दिल्ली येथे सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावांस रोजीच्या पत्रान्वये ४.५ करोड रुपये अनुदान मान्यता मिळाले.
- ४७) विद्यापीठामध्ये राजभवन कार्यालय यांच्याकडून घेण्यात येणा-या २३ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दि.२६/१२/२०१९ ते ३०/१२/२०१९ या कालावधीत संपन्न झाल्या. सदर क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या तसेच प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
- ४८) खेळो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा, २०२० चे आयोजन कर्लिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर, ओडिशा येथे दि .२२ फेब्रुवारी, २०२० पासून करण्यात आले होते. सदर स्पर्धामध्ये प्रस्तुत विद्यापीठाचे ब्रेस्लिंग फ्री स्टाईल (मुले) संघातील ४ आणि ज्युदो (मुली) संघातील ३ असे एकूण ७ खेळांडुंची निवड झाली आहे.

राष्ट्रीय सेवा योजना:

- ४९) 'फिट इंडिया रन' हा कार्यक्रम दि.१५ ऑगस्ट २०२० ते ०२ ऑक्टोबर २०२० व 'फिट इंडिया मुवमेंट' हा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२० ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित रासेयो योजना एकक असलेल्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन द्वारे राबविण्यात आला.
- ५०) कोरोना जनजागृती करणेसाठी विद्यापीठ संलग्नित रासेयो योजना एकक असलेल्या महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.
- ५१) सन २०२० ते सन २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प शासनाने केला असल्याने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी करणेबाबत विद्यापीठ संलग्नित रासेयो योजना एकक असलेल्या महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे.

विद्यार्थी विकास विभाग:

- ५२) विद्यार्थी विकास विभागामार्फत शै. वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी एच. डी. एफ.सी. एगो जनरल इन्शुरन्स कं.ली. या कंपनी सोबत करार करुन प्रस्तुत विद्यापीठाच्या संकुलातील सर्व विद्यार्थी व सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच कर्मचारी यांचा १० लाख रुपयाचा विमा उतरविण्यात आला आहे.

मुलांचे व मुलींचे वसतिगृह:

- ५३) विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरीता अभ्यासिका कक्ष उपलब्ध करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना संगणक कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे.
- ५४) विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्याकरीता सुसज्य व्यायमशाळेची सुविधा करुन देण्यात आली आहे.
- ५५) विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याकरीता RO सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. विद्यार्थ्यांस गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
- ५६) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्राची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

संगणकशास्त्र संकुल:

- ५७) संख्याशास्त्र व जैवसंख्याशास्त्र विषयाच्या एकूण ५८ विद्यार्थ्यांना Cytel Statistical Software Ltd., Pune या कंपनीकडून रु.३,२२,०००/- ची Sponsorship प्राप्त झाली.
- ५८) संख्याशास्त्र विभागामार्फत Career Opportunities and Challenges in Statistics या विषयावरील वेबिनार तसेच राष्ट्रीय संख्याशास्त्र दिनानिमित्त Popular Lecture Series चे आयोजन जून-२०२० मध्ये करण्यात आले.
- ५९) गणित विभागामार्फत दि.२१ जून, २०२० रोजी "Career opportunities in Mathaematics" या वेबिनारचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.
- ६०) डेक्स्टर इन्ोफेस्ट - २०२० ही राष्ट्रीय स्तरावरील Programming व Presentation स्पर्धा दि.१४/१०/२०२० रोजी घेण्यात आली.

सामाजिकशास्त्रे संकुल:

- ६१) दि. १६ ऑगस्ट, २०२० रोजी Archaeology विभागाने "Temple Architecture and Tourism" या विषयावर National Webinar चे आयोजन केले होते.
- ६२) ऑक्टोबर २०२० मध्ये दि. ९ व १० रोजी इंडिगो रूटस् प्रस्तुत वारसा भ्रमंती - प्राचीन तगर (तेर) तगर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर जिल्हा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान दिले.

भाषा व वाङ्मय संकुल:

- ६३) दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी प्राकृत विभागामार्फत मैसूर विद्यापीठातील माजी विभागाध्यक्ष डॉ. शुभचंद्र जैन यांचे 'प्राकृत भाषा आणि प्रादेशिक विविधता व विकास' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
- ६४) दि. १ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट, २०२० या कालावधीत 'पालि भाषा ऑनलाईन साकच्छा (चर्चा)' संभाषण वर्ग आयोजित करण्यात आले.
- ६५) दि. १४ सप्टेंबर, २०२० रोजी हिंदी दिवसानिमित्त एम.ए. हिंदी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'हिंदी दिवस समारोहाचे' आयोजन करण्यात आले होते.

- ६६) दि. १७ सप्टेंबर २०२० रोजी जागतिक पालि भाषा गौरव दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांचा पालि संभाषण कार्यक्रम आयोजित केला होता.
- ६७) दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी हिंदी पंधरवडा अंतर्गत 'हिंदी भाषा: साहित्य' या विषयावर व्याख्यानाचे विद्यापीठ स्तरावर आयोजन करण्यात आले होते.
- ६८) केंद्रीय हिंदी निदेशालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्लीद्वारे विद्यापीठाच्या हिंदी विभागास दि.२२ ऑक्टोबर रोजी ७४ पुस्तके निःशुल्क देण्यात आली आहेत.

वाणिज्य व व्यवस्थापन संकुल:

- ६९) दि.१७ व १८ फेब्रुवारी, २०२० रोजी Entrepreneurship Development या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
- ७०) दि २९/२/२०२० रोजी Create Self employment exhibition चे आयोजन करण्यात आले.
- ७१) लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने E-commerce या विषयावर एक दिवशीय कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले.

भौतिकशास्त्र संकुल:

- ७२) प्रा. डॉ. वि. बा. पाटील यांनी दि. २४/०६/२०२० रोजी T.C. College Baramati आयोजित Online National Webinar मध्ये Invited Talk दिले तसेच D.B.F Dayand College, Solapur २६ जुन, २०२० Department of Physics आयोजित National Webinar मध्ये Online व्याख्यान दिले.
- ७३) प्रा. डॉ. वि. बा. पाटील यांनी IQAC संचालक म्हणून National Webinar on Revised Accreditation Framework of NAAC याचे संयोजन दि.२७/०७/२०२० रोजी केले होते.
- ७४) Department of Physics, Arts, Commerce and Science College KilleDharur, Beed येथे दि.२३/०७/२०२० रोजी प्रा. डॉ. वि. बा. पाटील यांनी Online National Webinar मध्ये निमंत्रित व्याख्यान दिले.
- ७५) प्रा. बी. जे. लोखंडे यांनी National Conference Invited Talk, as a speaker म्हणून Allard Institute of Technology, Hinjwadi Pune येथे व्याख्यान दिले.
- ७६) भौतिकशास्त्र संकुलाने B. Sc., M.Sc. Ph.D. विद्यार्थी व शिक्षकांकरीता दि.३०/०४/२०२० रोजी Online Quiz on Concept of Physics (OQACP-२०२०) आयोजित केली होती. त्यामध्ये १०५४ विद्यार्थी / शिक्षकांनी सहभाग नोंदवला व सर्व सहभागी विद्यार्थी / शिक्षकांना E-Certificate देण्यात आले.

ललितकला व कला संकुल:

- ७७) दिनांक ०३ व ०४ फेब्रुवारी, २०२० रोजी 'युवा स्पंदन' या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
- ७८) ललितकला व कला संकुलामध्ये दि.२१/०५/२०२० ते ३०/०५/२०२० रोजी "ऑनलाईन ललितकला महोत्सव २०२०" आयोजित करण्यात आला होता.

सदर बैठकीत पुढीलप्रमाणे कामकाज झाले.

[१] अधिसभेच्या दि. १२ मार्च, २०२० रोजी झालेल्या २२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम १५ नुसार, दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या २२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो/सनिवि/अधिसभा/२०२०/३७४७, दि.०९ एप्रिल, २०२० अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.२३/०४/२०२० अशी होती. या मुदतीत कोणत्याही सदस्यांकडून दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत.

सबब, अधिसभेचा दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या २२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: अधिसभेच्या दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या २२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

[२] अधिसभेच्या दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेली कार्यवाही विचारार्थ.

अधिसभेची दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात येऊन खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव: अधिसभेच्या दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[३] २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील नियम क्र. ६ (१६) नुसार अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यांना द्यावयाची उत्तरे.

२०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ नुसार, प्रश्न आणि त्यांना व्यवस्थापन परिषदेने तयार केलेले उत्तर, २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील ६ (१४) अन्वये अधिसभेच्या सदस्यांना पाठविण्यात आले होते.

ठराव: १) प्रश्नोत्तराचा तास दुपारी १२:४८ वाजता सुरु झाला व दुपारी ०१:२२ वाजता संपला.
२) प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे याची प्रत सोबत जोडली आहे. (जोडपत्र "अ")

[४] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(६) (क) व ३१ (यघ) नुसार, प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१९-२० चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पूर्तता अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेची शिफारस विचारार्थ.

सन २०१९-२० चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पूर्तता अहवाला संदर्भात चर्चा होऊन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेची शिफारस स्विकारून सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१९-२० चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल सीए श्रे. हु. शहा, वित्त व लेखा अधिकारी यांनी सादर केला. त्यास श्री. स. मा. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यापीठाचा सन २०१९-२० चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पूर्तता अहवालासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २९ (छ) नुसार, त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[५] शै.वर्ष २०२१-२२ पासून कायम विना अनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता विद्या परिषदेने मान्य केलेला शै.वर्ष २०२१-२२ या एका वर्षाच्या बृहत आराखड्याची महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यास अधिसभेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी म. सा. वि. अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये दिलेली मान्यता माहितीस्तव.

शै. वर्ष २०२१-२२ पासून कायम विना अनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता विद्या परिषदेने मान्य केलेला शै. वर्ष २०२१-२२ या एका वर्षाच्या बृहत आराखड्याची महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यास अधिसभेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात येऊन, सर्वानुमते खालीप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव: शै. वर्ष २०२१-२२ पासून कायम विना अनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता विद्या परिषदेने मान्य केलेला शै.वर्ष २०२१-२२ या एका वर्षाच्या बृहत आराखड्याची महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यास अधिसभेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये दिलेल्या मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[६] अधिसभा सदस्य श्री. अ. बा. संगवे यांचा ठराव/प्रस्ताव.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून खेळो इंडिया योजनेतून मल्टीपर्पज इनडोअर हॉलसाठी ४.५० कोटी रुपये मंजूर झाले आहे. हा प्रस्ताव तयार करणे व मंजूर करणे यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस व क्रीडा संचालक डॉ. सुरेश पवार यांनी प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
प्र. कुलसचिव
सदस्य सचिव, अधिसभा

सही/-
कुलगुरु
अध्यक्ष, अधिसभा

विषय क्र. ०३ चे सहपत्र

अधिसभेच्या शुक्रवार, दि. ११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये
अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
प्रा. डॉ. म. बा. देशमुख		प्राचार्य डॉ. ब. पां. रोंगे
१	How many online seminars PAH University conducted during COVID-19 period and the number of delegates participated?	उत्तर सोबत जोडले आहे.
२	What is impact of COVID-19 on Research publications & the receipt of the project grant?	COVID-19 impact cannot be ascertained at this juncture.
३	What different activities PAH University undertook to combat pandemic COVID-19?	उत्तर सोबत जोडले आहे.
कु. स्व. ज. मोहिते-पाटील		कु. अ. चं. चव्हाण
१	आपल्या विद्यापीठात कोणकोणत्या वर्गाच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या आहेत? त्यांचे स्वरूप व गुणदान कशा पध्दतीने करण्यात आले आहे?	<p>प्रस्तुत विद्यापीठामार्फत सर्व अभ्यासक्रमातील सर्व बॅकलॉग व अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली आहे. बॅकलॉगच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ३५ प्रश्नांच्या व अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा या ५० प्रश्नांच्या घेण्यात आल्या आहेत.</p> <p>३५ प्रश्नांच्या परीक्षा सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना ७० गुणांमध्ये रुपांतरीत करून निकाल जाहिर करण्यात आला आहे. तसेच प्रथम वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांना ३५ प्रश्नांच्या ४० गुणांमध्ये रुपांतरीत करून निकाल जाहिर करण्यात येतील.</p> <p>तसेच ५० प्रश्नांपैकी ४० प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना ७० गुणांमध्ये रुपांतरीत करून निकाल जाहिर करण्यात आला आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> ५० प्रश्नांपैकी ४० प्रश्नांची उत्तरे देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ७० गुणांमध्ये रुपांतरीत करून निकाल जाहिर करण्यात आला आहे, तो कोणत्या निकषावर तयार केलेला आहे? 	<p>यु.जी.सी. ने परिपत्रकाद्वारे आपल्याला पर्याय दिलेले होते. त्यामध्ये त्यांनी MCQ जे घेणार आहात त्यामध्ये ५०% असायनमेंट वर्क व ५०% परीक्षा या स्वरूपात असावी. तसेच यासंदर्भात मा.राज्यपाल महोदय व मा.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांचेसोबत वारंवार चर्चा करण्यात आलेली असून ते अंतिम झाल्यानंतरच परीक्षा घेण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमध्ये त्यास मान्यता घेण्यात आलेली आहे.</p>

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	<ul style="list-style-type: none"> ५० objective काढण्यामध्ये शिक्षकांचा खूप वेळ जातोय व खूप श्रम करावे लागत असल्याने खूप ताण येत आहे. त्यामुळे एका पेपरला २ पेपर सेटर केले व त्याचेकडून एकत्रित प्रश्नपत्रिका सेट करुन घेतले तर ते सोयीचे होईल, शिक्षकांवरील ताण कमी होईल, एकच शिक्षक असल्यामुळे त्याची मोनोपोली पण निर्माण होणार नाही, दोघांनी प्रश्नपत्रिका केल्यामुळे त्यामध्ये दोष कमी राहतील आणि व्यवस्थितपणे पेपर सेट होईल यासाठी काय करणार आहात काय? 	<p>यासंदर्भात लेखी सुचना/प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाल्यानंतर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल.</p>
२	<p>ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेताना कॉपी केसेस वर नियंत्रण कसे केले आहे?</p> <ul style="list-style-type: none"> ऑनलाईन परीक्षा घेत असताना कॉपी होणार नाहीत यासाठी काय नियोजन केले होते? 	<p>कॉपी केसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाने Proctoring पध्दतीचा अवलंब करायचे ठरविले होते, परंतु शासनाकडून मा. कुलगुरुंच्या Online बैठकीमध्ये Proctoring न करण्याबाबत निर्देश आल्याने सदर पध्दतीचा अवलंब केला नाही. ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.</p> <p>कॉपी केसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाने Proctoring पध्दत अवलंबलेली होती. त्यामध्ये आपण एक वेळ दिलेली असते. ऑनलाईन परीक्षा घेत असताना अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचे होते, ग्रामीण भागातील अनेक प्रकारचे अडथळे होते. अनेक प्राचार्यांशी बोलून या अडथळ्यांवर योग्य वेळी उचित निर्णय घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे.</p>
३	<p>शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग च्या परिक्षेचे नियोजन केले आहे काय? त्या परीक्षा कधी व कोणत्या (ऑनलाईन / ऑफलाईन) होतील?</p>	<p>होय, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील द्वितीय वर्षांच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा दिनांक ५ ऑक्टोबर, २०२० ते ११ ऑक्टोबर, २०२० या कालावधीमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या आहेत. तर प्रथम वर्षांच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दिनांक ६ नोव्हेंबर, २०२० ते ११ नोव्हेंबर, २०२० या कालावधीमध्ये पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या आहेत.</p>

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	<ul style="list-style-type: none"> ज्या परीक्षा घेतल्या त्याची गुणपत्रके महाविद्यालयांना वितरीत करण्यात आली आहेत? 	सध्या गुणपत्रके छपाई सुरु असून काही दिवसांमध्ये संबंधित महाविद्यालयांना वितरीत करण्यात येतील.
श्री. सु. तु. सरवदे		प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी
१	विद्यापीठामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? ते केव्हापासून सेवेमध्ये आहेत व शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पगार दिला जातो काय?	प्रस्तुत विद्यापीठामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या १२६ असून ते खाजगी कंत्राटदारामार्फत १२ महिन्यांसाठी सेवेमध्ये आहेत. सदरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना संबंधित कंत्राटदारामार्फत शासनाच्या धोरणानुसार किमान वेतन देण्यात येते.
	<ul style="list-style-type: none"> उद्योग व ऊर्जा विभागाने दि.२४ जुलै, २०१९ रोजी शासन निर्णय काढलेला आहे. त्यामध्ये शासनाने कुशल, अकुशल व अर्धकुशल वर्गवारी ठरवलेली आहे. त्यानुसार त्यांना पगार ठेकेदाराकडून दिला जात नाही. कोविड काळात कंत्राटी कर्मचारी यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे वेतन दिले नाही, तसेच काही कर्मचारी यांना कमी केले यासंदर्भात विद्यापीठाने काय ऑक्शन घेतली? 	उद्योग व ऊर्जा विभागाने दि.२४ जुलै, २०१९ रोजी शासन निर्णयातील परिमंडळ - १ नुसार किमान वेतन ठरलेले असून त्यानुसार वेतन दिले जाते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊन असताना सुध्दा सर्व कंत्राटी कर्मचारी यांना नियमानुसार जेवढे वेतन देय होते ते दिलेले आहे. त्यानंतर जून/जुलै मध्ये लॉकडाऊनची तिव्रता वाढल्यानंतर विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे बंद होते, त्यावेळी सेक्टोरिटी, स्वच्छक व बागकाम करणारे कर्मचारी यांना जेवढे दिवस आले होते तेवढ्या दिवसांचे वेतन दिलेले आहे.
	<ul style="list-style-type: none"> किती वेतन दिले जाते? 	दि. २४ जुलै, २०१९ रोजीच्या निर्णयानुसार परिमंडळ-१ मधील कुशल कर्मचारी यांना ₹.११,६३२/-, अर्धकुशल कर्मचारी यांना ₹. १०,८५६/- व अकुशल कर्मचारी यांना ₹.१०,०२९/- इतके वेतन दिले जाते.
	<ul style="list-style-type: none"> ठेकेदाराबरोबर कोणत्या पध्दतीचा करार झालेला आहे? त्यांना देण्यात येणारे कमिशन हे किमान वेतन सोडून नियमित देणार आहेत का, त्यामध्ये Merge केलेला आहे? 	ठेकेदार नियुक्तीची आपल्याकडे नव्यानेच प्रक्रिया झालेली आहे. कमी कमिशन घेणा-या ठेकेदारास मक्ता देण्यात आला आहे. किमान वेतन वेतन सोडून कमिशन देण्यात येते.
	<ul style="list-style-type: none"> परीक्षा विभागामध्ये किती कंत्राटी कर्मचारी सध्या नेमलेले आहेत? 	३७ कंत्राटी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.
	<ul style="list-style-type: none"> कायम कर्मचारी? 	४० कायम कर्मचारी आहेत.
	<ul style="list-style-type: none"> परीक्षा विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते नेमणे योग्य आहे काय? 	आतापर्यंत आवश्यकतेनुसार नेमले होते. तथापी, पुनरावलोकन करून त्यातील बरेच कमी केलेले आहेत. पण परीक्षा विभागाचा व्याप पाहता, वेळोवेळी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
२	विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत काय? ऑनलाईन परीक्षेचा ठेका कोणत्या संस्थेला दिला होता?	होय, प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या सुरळीतपणे पार पडल्या आहेत. सदर ऑनलाईन परीक्षेचा ठेका गोपनीय प्रेसला देण्यात आला होता.
	• प्रेसचे नाव आहे का?	भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषद, अमरावती.
	• विदर्भाचाच का? पश्चिम महाराष्ट्राचा कोण नव्हता का?	७ ते ८ फर्मसू आले होते, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पुणे, बंगलुरु, हैद्राबाद व इतर ठिकाणाहून आले होते. मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचा आग्रह होता की महाराष्ट्रातूनच घेतले पाहिजे. या सर्वांचे विद्यापीठातील अधिका-यांसमक्ष प्रेझेंटेशन घेऊन, ज्यांचे बेस्ट प्रेझेंटेशन झाले व टेक्निकली साऊंड आहेत त्यांना निवडून त्यांचा पुन्हा एकदा डेमो घेऊन, आपल्या विद्यापीठाच्या अटी मान्य झाल्यानंतर त्यांना विद्यापीठाने निवडलेले आहे.
	• शिक्षण मंत्र्यांचे लेखी आदेश होते का तोंडी आदेश होते?	दोन्ही आदेश आहेत. मा. उच्च शिक्षण मंत्री स्वतः विद्यापीठास भेट देऊन या कामाच्या बाबतीत आनंद व्यक्त केला आहे.
३	भाषा संकुलातील सुरु केलेल्या विषयाला शासनाची मान्यता आहे काय?	तुर्तास मान्यता नाही; तथापि, यासंदर्भात प्रस्तुत कार्यालयाकडून शेवटचे पत्र जा.क्र.पुअहोसोविसो/आस्था/शिक्षक/२०१९/१८७२, दि.१७ फेब्रुवारी, २०२० अन्वये शासनास अनुदान मान्यतेसाठी स्मरण करून देण्यात आले आहे. तसेच उपरोक्त बाबतीत मा.विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी जा.क्र.विससं/उशि/सोवि/विद्यापीठ/२०२०/१०२० दि.१६/०९/२०२० अन्वये शासनास प्रस्ताव अग्रेषित केला आहे. सबब, सद्यःस्थितीत भाषा संकुलातील सुरु केलेल्या विषयांना मान्यता देण्याची बाब शासन स्तरावर प्रलंबित आहे.
	• शासनाची मान्यता नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही का?	विद्यापीठास कायद्यान्वये प्रदान केलेल्या स्वायत्ततेनुसार आवश्यकतेप्रमाणे नवीन विषय सुरु करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीसंदर्भात कोणतेही नुकसान होणार नाही, स्कॉलरशिप बाबत अडचण असल्याने शासनाची मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरु आहेत.

सही/-
(सचिव अधिसभा)
कुलसचिव